





Date: 26th April 2022

Τo,

The Manager - Listing Department, The National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, 5th floor, Plot no. C/1, "G" Block, Bandra-Kurla Complex,

Mumbai-400051

Symbol: APCOTEXIND

To.

Manager - Department of Corporate Services

BSE Limited

Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Security Code: 523694

Dear Sir,

Subject: Newspaper advertisement for transfer of equity shares to IEPF.

Please find enclosed the copies of the newspaper advertisement published in English and regional newspaper titled - NOTICE - Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The advertisement copies will also be made available on the Company's website at the following web link: http://apcotex.com/financial.asp?fn=SU

This is for your reference and records.

Thanking you,

For Apcotex Industries Limited

Remme Si.

Anand V Kumashi Company Secretary

apcotex industries limited



PSPCL Punjab State Power Corporation Limited

Regd. Office: PSEB Head Office. The Mall. Patiala Corporate Identity No. 440109PB2010SGC033813 Contact NO. 96461-18773 TENDER ENQUIRY No.: QQ- 1314/PO-C&S

Chief Purchase Officer/ MM, Central Purchase Organization, PSPCL, 2nd floor Multistorey Building, The Mall, Patiala, invites E-Tender for Supply of Sub Station Structure for Mounting of 11/0.4 KV Transformer on 9 Meter Double Pole 7250 no sets and 11meter Double Pole-350 no sets against Tender Enquiry No. QQ-1314/PSPCL/PO/C&S.

For detailed NIT & tender specification please refer to https://eproc.punjab.gov.infrom 25.04.2022 onwards.

Note:- Corrigendum & addendum, if any will be published online a nttps://eproc.punjab.gov.in 76155/12/811/2021/13704 C142/22



भारतीय रिजर्व बैंक RESERVE BANK OF INDIA



AUCTION OF STATE GOVERNMENT SECURITIES

The following State Government has offered to sell 20 years securities by way of

Sr. No	State/UT	Amount to be raised (₹cr)	Additional borrowing (Green Shoe) option (₹cr)	Tenure (in years)	Type of auction
1.	Punjab	1,500		20	Yield based
	Total	1,500			

The auction will be conducted on Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) in multiple-price format on April 26, 2022 (Tuesday). investors can also place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct portal (https://rbiretaildirect.org.in). For further details please refer to RBI press release dated April 22, 2022 (Friday) on RBI website

Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money.

SALE NOTICE EMI TRANSMISSION LIMITED (In Liquidation) Regd Office: Centre Point, 101, 1st Floor, Dr. B. A. Road, Parel, Mumbai - 12

E-AUCTION Sale of Company as a Going Concern - Under the Insolvency & Bankruptcy Code, 2016

Date and Time of E-Auction: Friday, 6th May 2022 02:00 PM to 03:00 PM (With unlimited extension of 5 minutes each) Sale of Assets and Properties owned by EMI Transmission Ltd (in Liquidation) forming part of the Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order dated 14th August 2020. The sale will be done by the undersigned through

the e-auction platform provided at the Web Portal (https://ncltauction.auctiontiger.net)

Lot	Asset	Reserve Price (Rs.)	EMD (Rs.)	Incremental Value (Rs.)
Lot 1	All the remaining assets of the Company, on a going concern basis as per Regulation 32A of IBBI (Liquidation Process) Regulations 2016	5.00 Crores	0.50 Crores	0.5 Crores

The Interested applicants are requested to refer to the detailed E-Auction Process Document for the details of assets available, payment terms and the entire process post auction til handover. The documents are available on the website of the liquidator http://headwayip.com under the tab Liquidation and on the E-Auction website https://ncltauction.auctiontiger.net. Last date to submit the EMD and supporting documents is 5th May 2022 till 5 PM.

<u>Contact:</u> <u>Address for correspondence</u>: Headway Resolution and Insolvency Services Pvt. Ltd., 708 Raheja Centre, Nariman Point, Mumbai – 400021, Maharashtra. **Email** cirpemit@gmail.com; ip10362.desai@gmail.com; **Tel No**.: 022-66107433

Shailesh Desai - Liquidator IBBI/IPA-001/IP-P00183/2017-18/10362 Date: 25th April 2022 Place: Mumbai



apcotex industries limited

Registered Office: 49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703 Tel.: 022- 2777 0800 www.apcotex.com Email: redressal@apcotex.co CIN: L99999MH1986PLC039199 NOTICE

Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules").

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years or more in the name of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has, during financial year 2021-22, already transferred to the IEPF Authority the shares in respect of which dividend had remained unclaimed for seven consecutive years or more as on the due date of transfer. The Company has now communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2022-23 for taking appropriate action.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.ancotex.com. Shareholders are requested to refer to the weblink www.apcotex.com/financial.asp?fn=SU_to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to IEPF Authority

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority by making an application in Form IEPF - 5 and after following the procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue and subsequently crediting the shares in the demat account of IEPF, the original share certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 29th July 2022, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date as per procedure stipulated in the Rules. No claim shall lie against the company in respect of unpaid/ unclaimed dividend amount and the corresponding equity shares transferred to IEPF and the same including all benefits accruing on such shares

For any queries on the above matter. Shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. Link Intime India Pvt Ltd, Unit: Apcotex Industries Limited, C-101 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai- 400 083, Tel. No.- 022 49186000, 49186270 & email ID: iepf.shares@linkintime.co.in

By order of the Board For Apcotex Industries Limited

Place: Navi Mumba Anand V. Kumashi Date: 22nd April, 2022 Company Secretary (This is only an Advertisement issued pursuant to Regulation 30(1) of SEBI (Issue and Listing of Non-Convertible Securities) Regulations 2021, as amended for Information purposes and not a Prospectus announcement)



SAKTHI FINANCE LIMITED

was originally incorporated as "The Pollachi Credit Society Private Limited" on March 30, 1955 under the Indian Companies Act 1913. The Company was later converted into a Public Limited Company and the name of our Company was changed to "Sakthi Finance Limited" on July 27, 1967 and a fresh Certificate of Incorporation was obtained from Registrar of Companies, Madras. The Corporate Identity Number of our Company is L65910TZ1955PLC000145. Our Company is registered as a Non-Banking Financial Company under Section 45-IA of the Reserve Bank of India Act 1934 (2 of 1934) and has been classified as an "NBFC - Investment and Credit Company" (earlier classified as an "Asset Finance Company")

Registered Office and Corporate Office: 62, Dr. Nanjappa Road, Post Box No. 3745, Coimbatore-641 018, Tamil Nadu

Tel No: +91 (422) 2231471-474/4236200; Fax No: +91 (422) 2231915; Website: www.sakthifinance.com E-mail: investors@sakthifinance.com Company Secretary and Chief Compliance Officer: Mr. S. Venkatesh, Tel No: +91 (422) 4236207; E-mail: svenkatesh@sakthifinance.com

For further details of changes in Registered Office of our Company, refer Chapter titled "History and Certain Corporate Matters" beginning on page 116 of the Prospectus.

THE ISSUE

PUBLIC ISSUE OF RATED, SECURED, REDEEMABLE, NON-CONVERTIBLE DEBENTURES OF FACE VALUE OF ₹ 1,000 EACH ("NCDs") BY SAKTHI FINANCE LIMITED ("COMPANY" OR THE "ISSUER") FOR AN AMOUNT NOT EXCEEDING ₹ 5,000 LAKH (HEREINAFTER REFERRED TO AS THE "BASE ISSUE") WITH AN OPTION TO RETAIN OVER-SUBSCRIPTION FOR AN AMOUNT NOT EXCEEDING ₹ 5,000 LAKH, AGGREGATING TO AN AMOUNT NOT EXCEEDING ₹ 10,000 LAKH (HEREINAFTER REFERRED TO AS THE "OVERALL ISSUE SIZE").

THE ISSUE IS BEING MADE AS PER THE PROSPECTUS DATED APRIL 05, 2022 AND PURSUANT TO THE PROVISIONS OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE AND LISTING OF NON CONVERTIBLE SECURITIES) REGULATIONS 2021, AS AMENDED ("SEBI NCS REGULATIONS"), THE COMPANIES ACT 2013 AND THE RULES MADE THEREUNDER, AS AMENDED TO THE EXTENT NOTIFIED AND SEBI OPERATIONAL CIRCULAR.

OUR PROMOTERS: Dr. M.MANICKAM and Mr. M.BALASUBRAMANIAM

ISSUE CLOSURE DATE AS PER PROSPECTUS: WEDNESDAY, 4 MAY 2022 EARLY CLOSURE DATE: MONDAY, 25 APRIL 2022

The Issue shall remain open for subscription on Working Days from 10:00 a.m. to 5:00 p.m. (Indian Standard Time) during banking hours for the period indicated above, except that the Issue may close on such earlier date or extended date as may be decided by the Board / NCD Issuance Committee of Directors, as the case may be, subject to necessary approvals. In the event of an early closure or extension of the Issue, our Company shall ensure that notice of the same is provided to the prospective investors through advertisements in a leading national daily newspaper with wide circulation on or before such earlier date of Issue Closure or initial date of Issue Closure, as the case may be. This advertisement is released as the Issue is now being closed on 25 April 2022. On the Issue Closing Date, (25 April 2022), application Forms will be accepted only between 10:00 a.m. and 3.00 p.m. (Indian Standard Time) and uploaded until 5.00 p.m. (Indian Standard Time) or such extended time as may be permitted by the Stock Exchange.

ASBA

Simple, Safe, Smart way of Application!

Mandatory in public issues from 1st October 2018. No cheques will be accepted. Application Supported by Blocked Amount ("ASBA") is a better way of applying to issues by simply blocking the funds in the bank account.

UPI-Now available in ASBA for Retail Individual Investors ("RIIs")

Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. UPI-Now available in ASBA for Retail Individual Investors applying through Registered Brokers, DPs and RTAs. Retail Individual Investors also have the option to submit the

application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. *ASBA has to be availed by all the investors. UPI may be availed by RIIs.

For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in ASBA Form and abridged prospectus and also please refer to the section "Issue Procedure" beginning on page 179 of the Prospectus. The Process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI") and Stock Exchanges in the General Information Document. ASBA bid-cum application forms can be downloaded from the websites of BSE Limited ("BSE") and can be obtained from the list of banks that is displayed on the website of the Securities and Exchange Board of India ("SEBI") at www.sebi.gov.in.

List of banks supporting UPI is also available on the website of SEBI at www.sebi.gov.in. For the list of UPI Apps and Banks live on IPO, please refer to the link: www.sebi.gov.in. HDFC Bank Limited has been appointed as Sponsor Bank for the Issue, in accordance with the requirements of the SEBI Operational Circular dated August 10, 2021. For Issue related grievance, investors may contact by e-mail: Tushar.Gavankar@hdfcbank.com

Credit Rating [ICRA] BBB (Stable) by ICRA Limited

Allotment on First Come First Serve Basis

^ Determined on the basis of date of application on the electronic bidding platform of BSE Limited. For detailed terms and conditions, please refer to Prospectus dated 5th April 2022 SPECIFIC TERMS AND CONDITIONS OF THE ISSUE OF NCDs

The principal terms of each option of NCDs are set out below

Options	ı [#]	II [®]	III [#]	IV [@]	V [#]	VI [@]	VII [#]	VIII [@]
Frequency of interest payment	Monthly	Cumulative	Monthly	Cumulative	Monthly	Cumulative	Monthly	Cumulative
Nature of Instrument	Secured NCDs							
Category of investor who can apply	All categories of Investors (I, II, III and IV)							
Minimum Application	₹ 10,000 (10 NCDs) (for all Options of NCDs either taken individually or collectively)							
In multiples of	multiples of ₹ 1,000 (1 NCD) after minimum application							
Face value of Secured NCDs	₹ 1,000							
Issue Price of Secured NCDs	₹1,000							
Tenor from Deemed Date of Allotment (in months)	24	24	36	36	48	48	60	60
Coupon (%) for all Category of Investor(s)	8.50	N.A.	8.75	N.A.	9.00	N.A.	10.00	N.A.
Effective Yield % (per annum) for all Category of Investor(s)	8.50	9.16	8.75	9.88	9.00	10.69	10.00	12.77
Mode of interest payment	Through various modes of payment available							
Amount (₹) on maturity for all Category of Investor(s)*	1,000.00	1,183.20	1,000.00	1,296.50	1,000.00	1,427.62	1,000.00	1,638.62
Maturity Date (from Deemed Date of Allotment) (in months)	24	24	36	36	48	48	60	60

Our Company shall allocate and allot Option II NCDs wherein the Applicants have not indicated their choice of the relevant NCD Option.

is a symbolic indicator of ICRA's current opinion on the relative capability of the issuer concerned to timely service debts and obligations, with reference to the instrument rated. Please visit our website www.icra.in or contact any ICRA office for the

- # In respect of Options (Monthly Interest payment), Payment of Interest will be made to those NCD Holders whose names appear in the register of NCD holders (or to first holder in case of joint-holders) as on Record Date and will be paid on monthly basis. Interest will be calculated from the 1st day till the last day of the month on an actual basis during the tenor of such NCDs and paid on the first working day of every subsequent month. For the first interest payment for NCDs under the monthly options, if the Deemed Date of Allotment is prior to fifteenth of that month, the interest for that month will be paid on the first day of subsequent month and if the Deemed Date of Allotment is post the fifteenth of that moth, interest from the Deemed Date of Allotment till the last day of the subsequent month will be clubbed and paid on the first working day of the month next to that subsequent month.
- @ Further, in case of Cumulative Options for the purpose of deduction of tax, interest will be deemed to accrue every year and tax will be deducted on the accrued interest in each financial year, if required. With respect to options where cumulative payment would be made at the time of redemption, the yield is calculated based on quarterly rest compounding for the full year period and based on monthly rest basis for the residual period

 Subject to applicable tax deducted at source, if any.
 Allotment shall be made in consultation with BSE Limited ("BSE"), Designated Stock Exchange, on first come first serve basis, based on the date of upload of each application on electronic system of Stock Exchange, in each Portion subject to

Listing: The NCDs offered through this Prospectus are proposed to be listed on BSE. Our Company has obtained riple' approval for the Issue from the BSE vide its letter bearing reference DCS/BM/PI-BOND/030/22-23 dated

April 04, 2022. For the purpose of the Issue, **BSE shall be the Designated Stock Exchange**. Disclaimer Clause of RBI: The company is having a valid certificate of registration dated April 17, 2007 bearing registration No. 07-00252 issued by the Reserve Bank of India under section 45-IA of the Reserve Bank of India Act 1934.

However, a copy of this prospectus has not been filed with or submitted to the Reserve Bank of India ("RBI"). It is distinctly

understood that this prospectus should not in any way be deemed or construed to be approved or vetted by RBI. RBI does not accept any responsibility or guarantee about the present position as to the financial soundness of the issuer or for the correctness of any of the statements or representations made or opinions expressed by the issuer and for discharge of liability by the issuer. By issuing the aforesaid certificate of registration dated August 21, 2020 to the issuer, RBI neither accepts any responsibility nor guarantee for the payment of any amount due to any investor in respect of the proposed

Disclaimer Clause of ICRA Limited: ICRA ratings should not be treated as recommendation to buy, sell or hold the rated debt instruments. ICRA ratings are subject to a process of surveillance, which may lead to revision in ratings. An ICRA rating

latest information on ICRA ratings outstanding. All information contained herein has been obtained by ICRA from sources believed by it to be accurate and reliable, including the rated issuer. ICRA, however, has not conducted any audit of the rated issuer or of the information provided by it. While reasonable care has been taken to ensure that the information herein is true, such information is provided 'as is' without any warranty of any kind, and ICRA in particular, makes no representation or warranty, express or implied, as to the accuracy, timeliness or completeness of any such information. Also, ICRA or any of its group companies may have provided services other than rating to the issuer rated. All information contained herein must be construed solely as statements of opinion and ICRA shall not be liable for any losses incurred by users from any use of this publication or its contents.

Credit Rating and Rationale: The NCDs proposed to be issued by our Company have been rated by ICRA Limited ("ICRA"). ICRA has, vide its letter no. ICRA/Sakthi Finance Limited/18032022/1 dated March 18, 2022 read with the rating rationale dated March 22, 2022 assigned a rating of "[ICRA] BBB (Stable)" for an amount not exceeding ₹ 10,000 lakh for the NCDs The rating of the NCDs by ICRA indicates moderate degree of safety regarding timely servicing of financial obligations and carry moderate credit risk. The rating provided by ICRA may be suspended, withdrawn or revised at any time by the assigning rating agency and should be evaluated independently of any other rating. The rating is not a recommendation to buy, sell o hold the NCDs and investors should take their own decisions. Please refer to Annexure C of the Prospectus for rationale for Disclaimer Clause of BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be

deemed or construed that the Draft Offer Document has been cleared or approved by BSE Limited nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to the Draft Offer Document for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.

Availability of Prospectus: Full copy of the Prospectus will be available for download on the websites of BSE, the Lead Manager, the Issuer and SEBI, www.bseindia.com, www.dalmiasec.com, www.sakthifinance.com and www.sebi.gov.in, respectively. Physical copies of the Prospectus can be obtained from the Company's registered office as well as office of the Lead Manage Availability of Application Forms: Physical copies of the Abridged Prospectus containing the salient features of the

Prospectus together with Application Forms may be obtained from Registered Office of the Company, office of the Leac Manager, Lead Broker(s), designated branches of the SCSB and Trading Members, Electronic Application Forms will be Available on the website of the Stock Exchange and SCSBs that permit submission of ASBA Applications electronically. Application Forms may be downloaded from the websites of the Company, Stock Exchange, Lead Manager and Lead

Public Issue Account Bank and Sponsor Bank: HDFC Bank Limited. Refund Bank: HDFC Bank Limited **COMPANY SECRETARY AND**

LEAD MANAGER TO THE ISSUE

DALMIA SECURITIES PRIVATE LIMITED

Khetan Bhavan, Room No. 17, 2nd Floor, 198, Jamshedji Tata Road, Mumbai - 400 020 Tel No: +91 (22) 45117200/205/216 Email: sfl.ncd@dalmiasec.con

CIN: U67120WB1993PTCO060525

Website: www.dalmiasec.com Investor Grievance Email: grievances@dalmiasec.com Contact person: Mr. S. Jevakumar Compliance Officer: Mr. Ashish Kumar Poddar SEBI Registration No: INM000011476

REGISTRAR TO THE ISSUE LINKIntime

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED C-101, First Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg Vikhroli (West), Mumbai 400 083 Tel No : 91 (22) 4918 6200

Fax No: 91 (22) 4918 6195 E-mail: sakthifinance.ncd2022@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in Investor Grievance Email :

sakthifinance.ncd2022@linkintime.co.in Contact Person : Ms. Shanti Gopalkrishnan Compliance Officer : Ms. Shanti Gopalkrishnan SEBI Registration No: INR000004058 CIN: U67190MH1999PTC118368

DEBENTURE TRUSTEE

SEBI Registration No: IND000000034

CIN: U74999PN1997PLC110262

'GDA House', First Floor, Plot No 85,

Tel No: + 91 (20) 66807200 Fax No: + 91 (20) 25280275 Email: dt@ctltrustee.com Website: www.catalysttrustee.com Investor Grievance Émail : dt@ctltrustee.com Contact person: Ms. Pallavi Kulkarni Compliance Officer: Ms. Rakhi Kulkarni

Bhusari Colony (Right), Paud Road, Pune - 411038

CHIEF COMPLIANCE OFFICER Mr. S. Venkatesh CATALYST TRUSTEESHIP LIMITED

(CIN: L65910TZ1955PLC000145) 62, Dr. Nanjappa Road, P.B.No.3745 Coimbatore - 641018, Tamilnadu Tel No: +91 (422) 4236207 Fax No: +91 (422) 2231915 Email: svenkatesh@sakthifinance.com Website: www.sakthifinance.com

Investors can contact the Chief Compliance Office or the Registrar to the Issue in case of any pre-issue or post-issue related problems, such as non-receipt of Allotment advice, credit of Allotted NCDs in beneficiary accounts, refund instruments and interest on the Application Amounts.

CATALYST TRUSTEESHIP LIMITED has, vide its letter dated February 28, 2022, given its consent for its appointment as Debenture Trustee to the Issue and for its name to be included in the Prospectus and in all the subsequent periodical communications sent to the holders of the Debentures issued pursuant to this Issue.

Note: Capitalized terms not defined herein shall have the same meaning as assigned to such terms in the Prospectus dated 5th April 2022

Information required under Section 30 of the Companies Act 2013

- Contents of Memorandum of the Company as regards to the objects: Investors are advised to refer Objects Clause of Memorandum of Association of the Company. Memorandum of Association is a material document for inspection in relation to the
- Issue. For further details, please refer to Section "Material Contracts and Documents for Inspection" on page 274 of the Prospectus.

Liability of members of the Company: Limited by Shares Amount of share capital of the Company and capital structure:

Particulars	Amount (₹ Lakhs)
Authorised share capital	13,000.00
Issued, subscribed and paid - up share capital	6,470.59
Securities Premium (as on 31 December 2021)	1,429.80

• Names of the signatories to the Memorandum: The signatories to the Memorandum of Association were Dr. N. Mahalingam and Mr. A. Subramaniyam who had subscribed to 10 and 5 equity shares of ₹1,000 each, respectively of the Company. Disclaimer of the Issuer: Sakthi Finance Limited is, subject to market conditions and other considerations, proposing a Public issue of NCDs of face value of ₹1,000 each for an amount not exceeding ₹5,000 lakh with an option to retain over-subscription for an amount not exceeding ₹5,000 lakh, aggregating to an $amount not exceeding \ \ \textbf{7} 10,000 \ lakh by way of Prospectus dated 5 th April 2022 filed with the Registrar of Companies, Tamilnadu, Coimbatore in terms of Section 1000 \ label{eq:20}$ 26 and Section 31 of the Companies Act 2013 along with the endorsed / certified copies of all requisite documents, SEBI and BSE. For further details, please refer to the chapter titled "Material Contracts and Documents for Inspection" beginning on page 274 of the Prospectus. Investors should note that the investment in NCDs involves a high degree of risk and the Investors are advised to take any decision to invest in the NCDs pursuant to their examination of the Issuer and on the basis of disclosures made in the Prospectus. Please see the section titled "Risk Factors" beginning on page 17 of the Prospectus

For and on behalf of Board of Directors of Sakthi Finance Limited

Vice Chairman and Managing Director









Date : 23 April 2022

Place: Coimbatore















रत्नागिरीत गोठ्याला लागलेल्या आगीत छपराचे नुकसान

रत्नागिरी. दि. २४ : सवेणी-लिंगायतवाडी (ता. खेड) येथील भिवा चंद्रकांत साबळे यांच्या मालकीच्या गोठ्याला काल (दि. २२ एप्रिल) सायंकाळी अचानक लागली. त्यात गोठ्याचे छप्पर जळून नुकसान झाले. गोठ्यात असलेली गुरे, बकरी व वासक यांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. गोठ्याजवळच आजूबाजूला असलेला कचरा गोळा करून जाळल्याने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. वेळीच ही घटना लक्षात आल्याने ग्रामस्थांनी धावपळ करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे गोठ्यातील जनावरे वाचली. या आगीचे निश्चित कारण समजू शकले

रत्नागिरी जिल्ह्यातील दलदल खाड्यां-मधील मोजणी

रत्नागिरी, दि. २४ : रत्नागिरी जिल्ह्यातील दलदल आणि खाड्यांमध्ये राहणाऱ्या जलचरांची मोजणी करण्यात आली. ही गणना वन विभागाचा कांदळवन कक्ष आणि पुण्यातील इला फाउंडेशन या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने झाली

अभ्यासात जिल्ह्यातील १० नद्या, खाड्या, सिंचन तलावां-मध्ये गुळगुळीत कातडीच्या पाण मांजरांची संख्या अंदाजे १ हजार ४३५ आहे, तर दलदलीत राहणाऱ्या मध्यम आकाराच्या २४५ मगरी आढळल्या

सर्व्हे ऑफ ऑटर ॲण्ड क्रोकोडाइल रुपेसीज इन मॅन्गूव्ह हॅबिटॅट्स ऑफ रत्नागिरी असे या अहवालाचे नाव आहे. इला फाउंडे शनचे संचालक डॉ. सतीश पांडे, अनंत गोखले, राम मोने, राजकुम ार पवार, सुधन्वा राजूरकर आणि राहुल लोणकर यांनी या अहवालात लेखन केले आहे.

जाहीर सूचना

माझे अशील अर्थात श्री. विशाल बाळु कुंदर फ्लॅट क्र.२५१, २५वा मजला, त्रेसोरा ग्रॅण्ड सेन्ट्र इमारत, वर्तक नगर, ठाणे-४००६०६ (यापुढे सदर फ्लॅट) या जागेचे मालक असून सदर फ्लॅट त्यांनी श्री. रहिम सुलतान चारोलिया यांच्याकडून दिनांक 0१.0२.२0२२ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेर्द केले होते आणि ते दि.०१.०२.२०२२ रोजीन दस्तावेज क्र.टीएनएन९-१६५०-२०२२ अंतर्गत नोंदणीकत करण्यात आले होते.

यापुढे श्री. रहिम सुलतान चारोलिया यांनी सद फ्लॅट मे. फॉर्च्य्न इन्फ्राक्रिएटर्स प्रा.लि. यांच्याकडून दिनांक १०.०१.२०२० रोजीच्या करारनामानसा खरेदी केले होते आणि ते दिनांक १०.०१.२०२० रोजीचे दस्तावेज क्र.टीएनएन९-४७२-२०२ अंतर्गत नोंदणीकृत करण्यात आले होते. असे की, मालकास विश्वास आहे की, सद

फ्लॅटबाबत दिनांक १०.०१.२०२० रोजीचे विक्रीकरिता करारनामाचे दिनांक १०.०१.२०२० रोजीचे प्रथम बिल्डर नोंद पावती क्र.टीएनएन९ ४७२-२०२० हे हरवले आहे आणि शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही. माझे अशील **श्री** विशाल बाळु कुंदर यांनी नया नगर पोलीस ठाणे येथे दिनांक २२.०४.२०२२ रोजीचे लापता नोंद क्र.८०५१/२०२२ अंतर्गत तक्रार नोंद केली आहे म्हणून सर्वसामान्य जनतेस किंवा महाराष्ट्र मुद्रांक कायदा १९५८ अंतर्गत नियुक्त सक्षम प्राधिकारी यांना उपरोक्त सदर फ्लॅटबाबत हरवलेले १ले बिल्डर करारनामाबाबत बक्षीस. वहिवाट. अधिकार. वारस हक, तारण, हस्तांतरण, विक्री, भाडेपट्टा, परवाना मालकी हक्क, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क वहिवाट किंवा कोणतेही दिवाणी किंवा गुन्हेगारी खटला किंवा वसुली प्रक्रियाअंतर्गत कोणतार्ह आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत रजिस्टर्ड ए/डी पोस्टाने किंव स्विकार योग्य पुराव्यांसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहे असे

समजले जाईल. ठिकाण: मीरा रोड (पूर्व), ठाणे दिनांक: २५.०४.२०२२ सही/ ॲड. एकता एम. पारीर

फ्लॅट क्र.२२, १ला मजला, क्रिस्टल प्लाझा, स्टेशन रोड, मिरा रोड (पूर्व) जिल्हा ठाणे-४०११०७

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे

की, माझे अशील १) श्री. प्रकाश हरिश्चंद्र सावंत, २) श्री. हर्षद प्रकाश सावंत व ३) श्रीमती रूपाली पंकज करम ऊर्फ रूपाली प्रकाश सावंत हे निवासी मालमत्ता अर्थात खोली क्र.सी-३१, क्षेत्रफळ ३० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, गोराई(१ सावली कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, प्लॉट क्र.७२, रोड क्र.आरएससी-१२, गोराई-१ बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ (यापुढे सदर मालमत्ता) या जागेचे मालक असून ताबेदार आहेत **ज्याअर्थी सदर श्री. प्रकाश हरिश्चंद्र सावंत** व श्रीमती प्रसन्नता प्रकाश सावंत यांनी सदर मालमत्ता मूळ प्राप्तकर्ते श्री. प्रकाश रामचंद्र कापडेकर यांच्याकडून दस्तावेज क्र.बीआरएल-३-८५५७-२०१२ धारक दिनांक ०८.१०.२०१२ रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनामानुसार संयुक्तपणे खरेदी केली होती आणि ज्याअर्थी सदर श्रीमती प्रसन्नता प्रकाश सावंत यांचे २७.११.२०१३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात १) श्री, प्रकाश हरिश्चंद सावंत-पती, २) श्री, हर्षद प्रकाश सावंत-मलगा व ३) श्रीमती रुपाली पंकज कदम ऊर्फ रुपाली प्रकाश सावंत-विवाहीत मलगी हे हिंद वारसा कायद्यानुसार कायदेशीर वारसदा आहेत आणि म्हणून सामायिक सरासरीने वर नमुद कायदेशीर वारसदारांना सदर मालमत्तेतील स्वर्गीय श्रीमती प्रसन्नता प्रकाश सावंत यांचे ५०% शेअर.

आणि ज्याअर्थी आता सदर कायदेशीर वारसदारांन त्यांची नावे गोराई(१) सावली को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या नोंदीमध्ये नियमीत करू घेण्याची इच्छा आहे आणि तदनंतर भावी खरेदीदाराकडे सदर मालमत्ता विक्री करण्याची इच्छा

जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांना सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्ष. ताबा. विकी. भाडेपट्टा, तारण, अधिभार, न्यास, बक्षीस, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा असल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून १४ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक दस्तावेजांसह लेखी कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल

आज दिनांकीत २५ एप्रिल. २०२२ ॲड. वंदना ठक्कर

वकील उच्च न्यायालय कार्यालय पत्ता: ८३, फादर पीटर परेरा मार्ग गाव वॉर्ड, कुर्ला (प.), मुंबई-४०००७०

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, माझे अशील नामें १) श्रीमती वत्सल रामचंद्र सोनावणे (सोसायटी नोंदीनुसार) या फ्लॅट क्र.२५, १ला मजला, बी विंग, दी महाराजश्री कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन प्लॉट क्र.३९, सर्व्हे क्र.१३१(भाग), शहर सर्व्हे क्र.७४/३, क्षेत्रफळ १११३.५० चौ.मी., जगदुशा नगर, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई, सोसायटी नोंद क्र.बीओएम/एचएसजी/५८२९ या सोसायटीतील जागेचे मालक आहेत. सदर मालमत्ता श्री. रामचंद्र मारुती सोनावणे यांच्या नावे होती आणि त्यांनी सदर फ्लॅट मे. राजश्री बिल्डर्स यांच्याकडून अ–नोंदणीकृत असलेल्या करारनामानुसार खरेदी केले होते. राजपत्र अधिसचनेनसार श्री. रामचंद्र मारुती सोनावणे यांनी त्योंचे नाव श्री. रामचंद्र कोरेगावकर असे बदलले होते.

श्री. रामचंद्र मारुती सोनावणे (राजपत्रानुसार नाव श्री. रामचंद्र कोरेगावकर) यांचे दिनांक १२.०५.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) वत्सला रामचंद्र सोनावणे (पत्नी) २) श्री. विजय रामचंद्र कोरेगावकर (मुलगा) ३) श्री. संजय रामचंद्र कोरेगावकर (मुलगा) ४) श्री. रविंद्र रामचंद्र कोरेगावकर (मुलगा) ५) श्री. किशोर रामचंद्र कोरेगावकर (मूलगा) ६) श्री. राजेश रामचंद्र कोरेगावकर (मुलगा) ७) श्रीमती शोभा खटावकर (विवाहापर्वीचे नाव शोभा रामचंद्र कोरेगावकर (मुलगी)) हे आहेत तदनुसार सोसायटीने दिनांक १७.०५.२०२१ रोजी श्रीमती वत्सला रामचंद्र सोनावणे यांच्या नावे अनुक्रमांक १२१ ते १२५ धारक सदस्य प्रमाणपत्र क्र.२५ असलेले फ्लॅट क्र.२५ चे भागप्रमाणपत्र हस्तांतर केले आणि शेअर्स हस्तांतरणाच्य अहवालात नोंद केली.

जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेज सापडल्यास किंवा वर संदर्भीत मालमत्ता किंवा भागावर विक्री. अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, परिरक्षा, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, वहिवाट, उपवहिवाट, मालकी हक्क, परवाना, गहाणवट, अधिकार हस्तांतर किंवा लाभार्थी हित, बक्षीस खरेदीखत, मृत्युपत्र, तारण किंवा सदर मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा दावा असल्यास त्यांनी मालमत्तेच्या अधिकाराच दावाकरिता उपरोक्त सदर मालमत्तेबाबत त्यांचे आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ **दिवसांत** सादर करावेत. लेखी स्वरुपात आक्षेप सादर करण्याकरिता पत्ता खालीलप्रमाणे.

(ॲड. आदित्य एच. गाडे) उच्च न्यायालय, मुंबई ए.जी. असोसिएटस्, ४०१, गजानन कमर्शियल कॉम्प्लेक्स, ग्लोबल बिझनेस सेन्टरच्या वर, सिडको बस स्टॉपजवळ, ठाणे (पश्चिम)-४००६०१

सूचना

श्रीमती मंजुळा जयंतीलाल जैन या दी काकड मार्केट ऑफिस ॲण्ड बिझनेस प्रिमायसेस सोसायटी लिमिटेड, पत्ता: ३०६, काळबादेवी रोड, मुंबई-४००००२ या सोसायटीच्या सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमध्ये श्रीमती दमयंती कांतीलाल जैन यांच्यासह संयक्तपण कार्यालय क्र.४१२ च्या धारक आहेत. यांचे कोणतेही वारसदार न नेमता १४.०९.२०२१ रोजी निधन

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/ मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या, तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात येते आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य मांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात, ो सायं.५.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

> च्या वतीने व करित दी काकड मार्केट ऑफिस ॲण्ड बिझनेस प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **वान हाई लाईन्स (इंडिया) प्रा.लि.** यांच्याद्वा^र वितरीत दिनांक १५ मार्च, २०२२ रोजीचे मुळ बिल ऑफ लॅडींग (बीएल), ज्याचे वितरण बंदर: मॅनझॅनील्लो, मेक्सिको आहे आणि भरणी करण्याचे बंदर: न्हावा शेवा, भारत आहे. तसेच दिनांक २४**.०२.२०२२ रोजीचे इन्व्हाईस क्र.२३४६,** सविस्त पॅकिंग यादी, मुळ ठिकाणाचे प्रमाणपत्र, तांत्रिक अहवाल असे सर्व दस्तावेज हरवले आहेत आणि शिपर मे. पिलानी इम्पेक्स यांच्याद्वारे शोध घेऊनही सापडलेले नाही आणि याबाबत एल.टी. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई-४००००२ येथे लापता प्रमाणपत्राबाबत जी.डी.क्र.०२५ हे दिनांक २१.०४.२०२२ रोजी प्राप्त करण्यात

जर कोणा व्यक्तीस वर नमुद बिल ऑफ लॅडींग (बीएल) व जोडपत्रे यांची मळ प्रत असल्यास किंवा त्यांच्या ताब्यात असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आण्-

आज दिनांकीत २५ एप्रिल, २०२२

ठिकाण: मुंबई

दिनांक: २५.०४.२०२२

मे. पिलनी इम्पेक्स १४५-ए, डॉ. वेगास स्ट्रीट, कार्यालय क्र.२, तळमजला, काळबादेवी, मुंबई-४००००२

नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ चे कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(६)(अ) प्रकरणात

अग्रोह वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन:यु४५३०९एमएच२०२१पीटीसी३७४०३० यांचे नोंदणीकृत कार्यालयः अर्ष एन्क्लेव्ह, ७६८, टोल प्लाझा, अर्जुन आळी, पडघा, ठाणे (महाराष्ट्र)-४२११०१.याचिकाकर्ता

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, १८ एप्रिल, २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून मध्यप्रदेश राज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन/ क्षेत्रिय संचालक यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई (महाराष्ट्र)-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला नोंदणीकृत कार्यालय: अर्ष एन्क्लेव्ह, ७६८, टोल प्लाझा, अर्जुन आळी, पडघा, ठाणे (महाराष्ट्र)-४२११०१ येथे पाठवावे.

च्या वतीने व करिता अग्रोह वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे प्रायव्हेट लिमिटेड सही/-जितेंद सिंघल

दिनांक: २३.०४.२०२२ ठिकाण: इंदौर डीआयएन:००१६७६११

PUBLIC NOTICE Sub Broker/ Exchange Registration lumbers of Sub Broker Person Na Authorised Person RM Asset Cart LLP NSE - AP0291114854 RM Asset Cart LLP Yamunanagar Near Millat Nagar Andheri West Mumbai 400053

BSE - AP01067301122982

ny person henceforth dealing with above mention SB/AP should do so, at their own risk. Kotak Securitie td. shall not be liable for any such dealing. In case of any queries for the transactions till date, Investor re requested to inform Kotak Securities Ltd. within 15 days from the date of this notification, failing whicl shall be deemed that there exists no queries against the above mentioned SB/AF

ease note that above mention Sub Broker (SB)/Authorised Person (AP) is no longer associated with us

kotak Kotak Securities Limited. Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurl kotak Securities Complex, Bandra (E), Mumbai 400051. CIN: U99999MH1994PLC134051, Telephon lo.: +22 43360000, Fax No.: +22 67132430. Website: www.kotak.com / www.kotaksecurities.com Correspondence Address: Infinity IT Park, Bldg. No 21, Opp. Film City Road, A K Vaidya Marg, Malai East), Mumbai 400097. Telephone No: 42856825. SEBI Registration No: INZ000200137 (Member c 3SE, NSE, MSE, MCX & NCDEX), AMFI ARN 0164, PMS INP000000258, and Research Analys NH000000586. NSDL/CDSL: IN-DP-NSDL-23-97.

apcotex industries limited

Registered Office: 49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi Navi Mumbai - 400 703 Tel.: 022- 2777 0800 www.apcotex.com Email: redressal@apcotex.com CIN: L99999MH1986PLC039199

NOTICE

apcotex

Transfer of Equity Shares to Investor Education and **Protection Fund (IEPF) Authority**

This notice is published pursuant to the provisions of the Investo Education and Protection Fund Authority (Accounting, Audit Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules")

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years or more in the name of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has, during financial year 2021-22, already transferred to the IEPF Authority the shares in respect of which dividend had remained unclaimed for seven consecutive years or more as on the due date of transfer. The Company has now communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2022-23 for taking appropriate action.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.apcotex.com. Shareholders are requested to refer to the web link www.apcotex.com/financial.asp?fn=SU to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority by making an application in Form IEPF - 5 and after following the procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue and subsequently crediting the shares in the demat account of IEPF, the original share certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer o shares to IEPF Authority pursuant to the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 29th July 2022, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date as per procedure stipulated in the Rules. No claim shal lie against the company in respect of unpaid/ unclaimed dividence amount and the corresponding equity shares transferred to IEPF and he same including all benefits accruing on such shares

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s Link Intime India Pvt Ltd. Unit: Apcotex Industries Limited. C-101 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai- 400 083, Tel. No.- 022 49186000, 49186270 & email ID: iepf.shares@linkintime.co.in By order of the Boar

For Apcotex Industries Limited

Place: Navi Mumbai Anand V. Kumash Date: 22nd April, 2022 Company Secretary

PUBLIC NOTICE Sub Broke Authorise Authorised Person Person Name NSE - AP0291098763 BSE - AP0106730181116 Adarshlok Mumbai 400062 Please note that above mention Sub Broker (SB)/Authorised Person (AP) is no longer associated with u

ny person henceforth dealing with above mention SB/AP should do so, at their own Any person henceforth dealing with above mention SB/AP should do so, at their own risk. Kotak Securities Ltd, shall not be liable for any such dealing. In case of any queries for the transactions till date, Investors are requested to inform Kotak Securities Ltd. within 15 days from the date of this notification, failing which it shall be deemed that there exists no queries against the above mentioned SB/AP.

Kotak Kotak** Securities Limited. Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400051. CIN: U99999MH1994PLC134051, Telephone

Complex, Bandra (E), Mumbai 400051. CIN: Usb999MINT1944PLC134U061, relepinone No: +22 67132430. Website: www.kotak.com / www.kotaksecurities.com Correspondence Address: Infinity IT Park, Bldg. No 21, Opp. Film City Road, A K Vaidya Marg, Malad (East), Mumbai 400097. Telephone No: 42856825. SEBI Registration No: INZ000200137 (Member of BSE, NSE, MSE, MSE, MCDEX), AMFI ARN 0164, PMS INP000000258, and Research Analyst INH000000586. NSDL/CDSL: IN-DP-NSDL-23-97.

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन SHRIR 🖍 🦍 स्ट्रीट, चेन्नई-६००००१. शाखा कार्यालय: कार्यालय क्र.३०१, HOUSING FINANCE ३रा मजला, मंत्री वर्टेक्स कॉन्डोमिनीयम, निर्मिती फर्निचर समोर, लॉ कॉलेज रोड, पुणे-४११००४. वेबसाईट: www.shriramhousing.in

सांकेतिक ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार/सहकर्जदार/ तारणकर्ता यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, एसएचएफएलचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** खालील तक्त्यात नुमद तारखांना

कर्जदाराचे नाव व पत्ता	मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन			
१. श्रीमती मनिषा नरेंद्र	कर्ज खाते क्र.एसएलपीएचपी	फ्लॅट क्र.१, क्षेत्रफळ			
देशमुख	युईएन०००००५१ अंतर्गत	६३७ चौ.फु.,			
२. श्री. नरेंद्र देशमुख	१७.११.२०२१ रोजी देय	तळमजला, इमारत			
३. कुमारी दिपा देशमुख	रक्कम रु.१३,६७,१३६/-	क्र.१, विवेकानंद को-			
४. कुमारी मीरा देशमुख	(रुपये तेरा लाख सदुसष्ट	ऑपरेटिव्ह हैसिंग			
५. स्वर्गीय श्रीमती	हजार एकशे छत्तीस फक्त)	सोसायटी लिमिटेड			
निर्मला भानुदास	आणि कर्ज खाते क्र. एसटीयु	म्हणून ज्ञात सोसायटी,			
देशमुख	एचपीयुईएन००००१५१	जमीन सर्व्हे क्र.३९/			
सर्वांचे र/ठि.: फ्लॅट	अंतर्गत १७.११.२०२१ रोजी	१ए+२+३, अमृता			
क्र.१, इमारत क्र.१,	देय रक्कम रु.३,०८,४३६/-	नगर, माणिक बाग,			
अमृत नगर, अ.क्र.	(रुपये तीन लाख आठ हजार	सिंहगड रोड, गाव-			
३९ए, विवेकानंद को-	चारशे छत्तीस फक्त) तसेच	वडगाव बुद्रुक, तालुका			
ऑप.हौ. सोसायटी,	सदर सूचना प्राप्त तारखेपासून	हवेली, जिल्हा पुणे-			
माणिक बाग, वडगाव	६० दिवसांच्या आत	४११०५१ येथील			
बुद्रुक, हवेली, पुणे,	करारदराने पुढील व्याजासह	मालमत्तेचे सर्व भाग व			
महाराष्ट्र-४११०५१.	जमा करावी.	खंड आणि चतुसिमा:			
	मागणी सूचना दिनांक:	खालीलप्रमाणे (तांत्रिक			
	२९.११.२०२१	अहवालानुसार):			
	सांकेतिक ताबा दिनांक	पुर्वेस: मुख्य रस्ता;			
	२० एप्रिल, २०२२	पश्चिम: इमारत;			
	(0 (120), (0 (1	उत्तर: आतील रस्ता;			
		दक्षिण: इमारत.			

विशेषत: कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देय असलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याजासह संपुर्ण रक्कम श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडे जमा करावी. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण : पुणे दिनांक : २०.०४.२०२२ श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

YES // RANK

<u>ज्या</u>अर्थी

येस बँक लिमिटेड

नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५. **सीआयएन:** एल६५१९०एमएच२००३पीएलसीर४३२४९

ई–मेलः communications@yesbank.in, वेबसाईटः www.yesbank.in

(संचालक)

स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत **येस बँक लिमिटेड**चे (बँक) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/प्रतिभृती पुरवठादार हे वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/प्रतिभृती पुरवठादार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकरयाँनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम . अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** खाली नमुद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/प्रतिभृती प्रवठादार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी बँकेकडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज व खर्च मिळून एकत्रित रक्कम जमा करावी. pपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाल . आलेला सर्व खर्च व अधिभार तसेच शुल्क यासह एकत्रित रक्कम आमच्याकडे जमा केल्यास पुढे आमच्याकडून सदर प्रतिभूत मालमत्तेची विक्री अथवा इस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याकडून कोणतीही पढील कारवाई केली जाणार नाही.

मागणी सचना /कर्जदार /तारण मालमनेचे तपशील

_					
अ.	कर्ज खाते क्रमांक/ग्राहक क्रमांक व कर्जदार,	तारण मालमत्तेचे वर्णन	१३(२) सूचनेनुसार	मागणी सूचना दिनांक	
яħ.	सहकर्जदार व तारणकर्त्याचे नाव		एकूण थकबाकी रक्कम	ताबा दिनांक	
8	कर्ज क्र.:AFH000100386512 श्री. अभिषेक रुपक चॅटर्जी, श्रीमती रिना रुपक चॅटर्जी आणि श्रीमती सुलग्ना मित्रा	फ्लॅट क्र.११०६, ११वा मजला, जे विंग, कासा फोन्टाना, कोडनेम एपीक, डोंबिवली (पुर्व)- ४२१२०१.	रु. ३९,६४,६७२.५१	<u> 38.87.7078</u> 70.08.7077	
२	कर्ज क्र.:AFH000100541384 श्री. मानराम देवासी, श्रीमती लेरो देवी देवासी, श्री. रामा राम	फ्लॅट क्र.२०६, २रा मजला, ओत्सवाल नागरी, बिल्डिंग नं.११ कोहौसोलि., सेन्ट्रल पार्कच्या पुढे, नालासोपारा पुर्व, पालघर-४०१२०३.	रु. ३१,६८,४१०.७१	<u> </u>	

___ दिनांक : २५.०४.२०२२ सही/- (प्राधिकृत अधिकारी) ठिकाण : मुंबई

shubham

ठिकाण: गरगाव

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि. कॉर्पोरेट कार्यालय : ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरयाणा), दूर.:०१२४-४२१२५३०/३१/३२, ई-मेल: customercare@shubbam.co. केल्पार्वर : www.ab.bb

मागणी सूचना

सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (यापुढे कायदा) च्या कलम १३(२) अन्वये सूचना तुमचे ऋण खाते प्रतिभूत धनको **शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड,** यांचे नोंदणीकृत कार्यालय डी–३०५, तळमजला, सर्वोदय नक्लेव्ह, नवी दिल्ली–११००१७ (यापुढे एसएचडीएफसीएल) यांच्याद्वारे एनपीएमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे आणि तमच्या कर्जासमो असलेली एकूण थकबाकी रक्कम एसएचडीएफसीएलकडे जमा करण्यास तुमचे दायित्व आहे. तसेच उपरोक्त रक्कम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी सुद्धा जमा करण्याचे दायित्व तुमच्यावर आहे. म्हणून आम्ही तुम्हाला येथे कळवित आहोत की, सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत एसएचडीएफसीएलकडे तुमचे संपुर्ण दायित्व तुम्ही जमा करावे अन्यथा कायद्याच्या कलम १३(४) अन्वये अधिकाराअंतर्गत एसएचडीएफसीएलद्वारे कारवाई केली जाईल. कर्जदार व प्रतिभूत मालमत्तेचे तपशील खालीलप्रमाणे:

अ. क्र.	कजदाराच नाव / कर्ज खाते क्र.	अजदाराचा पत्ता	दिनांक व रक्कम	प्रातमूत मालमत्ता
\$	कर्ज खाते क्र.0PVL1910000005023926 सुदर्शन द्वारका सिंग, निर्मला सुदर्शन सिंग	प्लॉट क्र.२६३, पोखरण रोड क्र.१, उपवन माजिवडे, ठाणे उपवन रोड, ठाणे, महाराष्ट्र– ४००६०६.	२०.०४.२०२२ ७.१८,५३,०९९/ –	फ्लॅट क्र.४०५, ४था मजला, ए विंग, पी टेक वॅली फेज २, एस.क्र.८, एच.क्र.३, गाव मानकोली, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२.
?	कर्ज खाते क्र. OKAL 1911000005024456 गोरख ज्ञानदेव दुताळ, वर्षा सखाराम आढव	कार्यालय क्र.१०१, १ला मजला, अनंत इमारत, प्लॉट क्र.३१, सेक्टर ०४, खारघर, नवी मुंबई, हिरानंदानीजवळ, रायगड, महाराष्ट्र–४१०२१०.	२०.०४.२०२२ इ.८,८२,२ ४४/-	पर्लेट क्र.४०५, ४था मजला, ए विंग, गजानन अपार्टमेंट, एस.क्र.१७, एच.क्र.१ए, आडिवली ढोकाळी, कल्याण पुर्व, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१३०६.
m	कर्ज खाते क्र.0KAL170200005004301 नैनपाल माळी, प्रमिलादेवी नैनपाल माळी	गुलशन मुस्तफा मस्जिदीजवळ, न्यु गौतम नगर, प्लॉट क्र.२, आयाद भंगारवालाच्या बाजुला, गोवंडी, मुंबई, महाराष्ट्र–४०००४३.	२०.०४.२०२२ इ.८,२५,३०७/-	पलॅट क्र.१०२, १ला मजला, शंकर अपार्टमेंट, एनएमएमसी, घर क्र.टीयुआर-टीयुआरजी-०७९६ ते ८०१, खाते क्र.व्हीए०००१९९३३०७, तुर्भे गाव, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४००७०३.
8	कर्ज खाते क्र.0KAL201000005030489 अब्दुल रहिम सलीम याकुब मोहम्मद, शमीम अब्दुल रहिम मोहम्मद	२०१, २रा मजला, बी विंग, निर्मय अपार्टमेंट, सोनारपाडा, गणेश टाकियाजवळ, पद्मा नगर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-	₹0.08.₹0₹₹ ₹.₹,0८,७८४/-	फ्लॅट क्र.२०१, ररा मजला, बी विंग, निर्मय अपार्टमेंट, मौजे-कामतघर, सर्व्हें क्र.२२, हिस्सा क्र.०७ व ०८, दीपिका बारजवळ, नीळकंठेश्वर मंदिर रोड, सोनारपाडा, पद्मा नगर, भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१३०५.

४२१३०५

FOR THE ATTENTION TO THE EQUITY SHAREHOLDERS OF

IO SYSTEM LIMITED ("IOS" OR "TARGET COMPANY")

(CIN: L65921UP1987PLC008764)
Registered Office: Upper Basement, Smart Bharat Mall Plot No. I-2, Sector - 25A,

Gautam Buddha Nagar, Noida - 201 301, Uttar Pradesh, India; Tel No.: 0120-2542717 / 3355131; E-mail: iosystemltd@gmail.com; Website: www.iosystem.in;

This Advertisement is being issued by Shreni Shares Private Limited, on behalf of Jolly Mayank Suresh ("Acquirer 1"), Irfan A Qureshi ("Acquirer 2") and Nisha Securities Limited ("Acquirer 3") (hereinafter collectively referred to as "Acquirers") in respect of Open Offer ("Offer") for the acquisition up to 42,25,000 Equity Shares of Rs. 10/- each representing 25.00% of the voting share capital of the Target Company. This Advertisement is to be read in conjunction with the (a) Public Announcement dated Monday lanuary 31, 2022 ("**PA**"); (b) Detailed Public Statement dated Friday, February 04, 2022, which was published on Friday, 04, 2022 n Financial Express (English Daily) (All India Edition), Jansatta (Hindi daily) (All India Edition), Naya India (Hindi Daily) (Noida Edition) and Mumbai Lakshadweep (Marathi daily) (Mumbai Edition) ("DPS"); (c) Draft Letter of Offer dated Wednesday, February 09, 2022 ("DLoO"); (d) Letter of Offer along with Form of Acceptance cum Acknowledgement dated Wednesday, April 06, 2022 ("Letter of Offera"); (e) Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement dated Wednesday, April 20, 2022, which was published on Thursday, April 21, 2022, in Financial Express (English Daily) (All India Edition), Jansatta (Hindi daily) (All India Edition), Naya India (Hindi Daily) (Noida Edition) and Mumbai Lakshadweep (Marathi daily) (Mumbai Edition).

- The Acquirers through Registrar to the Offer have completed the dispatch of the physical Letter of Offer on Tuesday, April 12 2022 to such shareholders whose email addresses were not registered with Depositories pursuant to Regulation 18(2) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations") through registered post and speed post.
- 5,76,700 equity shares are in physical form as on Identified date i.e., Wednesday, April 06, 2022. Various Letter of Offers are returning undelivered. Hence, it is to be reiterated that copy of the Letter of Offer is also available on the website of Securities and Exchange Board of India ("SEBI") at www.sebi.gov.in and also on the website of Manager to the Offer at www.shreni.in or shareholders can obtain a copy of the same from the Manager to the Offer/Registrar to the Offer at:

MANAGER TO THE OFFER
SHRENI SHARES PRIVATE LIMITED
Office No. 102, 1st Floor Sea Lord CHSL, 1/A, 1/B, Ram
Nagar, Borivali West, Mumbai - 400 092, Maharashtra, India
Tel No: +91-22-2808 8456/ +91 90077 87628
Website: www.shreni.in
Email Id: shrenishares@gmail.com/mb10@shreni.in

REGISTRAR TO THE OFFER PURVA SHAREGISTRY (INDIA) PRIVATE LIMITED Unit No. 9, Ground Floor, Shiv Shakti Ind. Estt, J. R. Boricha Marg, Lower Parel East, Mumbai 400 011, Maharashtra, India Tel No: +91-22-2301 2518 / 8261 Website: www.purvashare.com E-mail: support@purvashare.com

Shareholders who have not received the Letter of Offer can tender the shares in accordance with procedure described in paragraph 9 of Letter of Offer, which is reproduced as below:

ROCEDURE FOR TENDERING THE SHARES IN CASE OF NON-RECEIPT OF THE LETTER OF OFFER

Persons who have acquired Equity Shares but whose names do not appear in the register of members of the Target Company or the Identified Date, or unregistered owners or those who have acquired Equity Shares after the Identified Date, or those who have not received the Letter of Offer, may also participate in this Offer. A Shareholder may participate in the Offer by approaching their broker / Selling Broker and tender Shares in the Open Offer as per the procedure mentioned in the Letter of Offer. The Letter of Offer along with acceptance form will be dispatched to all the eligible shareholders of the Target Company, as appearing in the list of members of the Target Company. In case of non-receipt of the Letter of Offer, such eligible shareholders of the Target Company may download the same from the website of SEBI (www.sebi.gov.in) or obtain a copy of the same from the Registrar to the Offer or providing suitable documentary evidence of holding of the equity shares of the Target Company. The Letter of Offer along with the Form of Acceptance would also be available at website of SEBI, www.sebi.gov.in and shareholders can also apply by downloading such forms from the said website. Alternatively, in case of non-receipt of the Letter of Offer, the Eligible Public Shareholders holding the Equity Shares may participate in the Offer by providing their application in plain paper in writing signed by all shareholder(s), stating name, address, number of Equity Shares held, client ID number, DP name, DP ID number, number of Equity Shares tendered, and other relevant documents as mentioned in para 7. Such Eligible Public Shareholders must ensure that their order is entered in the electronic platform of BSE which will be made available by BSE before the closure of the Tendering

The capitalized terms used in this Advertisement shall have the meaning assigned to them in the PA, DPS and Letter of Offer unless otherwise specified.

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers:



MANAGER TO THE OFFER: SHRENI SHARES PRIVATE LIMITED Office No. 102, 1st Floor Sea Lord CHSL, 1/A, 1/B, Ram Nagar, Borivali West, Mumbai - 400 092, Maharashtra, India. Tel No: +91-22-2808 8456/ +91 90077 87628 Website: www.shreni.in Email Id: shrenishares@gmail.com / mb10@shreni.in Contact Person: Kritika Rupda/ Krunal Pipalia SEBI Registration No: INM000012759

On behalf of the Acquirers Jolly Mayank Suresh

Date: Friday, April 22, 2022

प्राधिकत अधिकार्र

शभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड